E-AUCTION SALE NOTICE

MUKTAR INFRASTUCTURE (INDIA) PRIVATE LIMITED (IN LIQUIDATION) (CIN: U74930GA2010PTC006256)

Registered office: Plot No. B-2/B-3, Phase I Verna Industrial Estate, Verna, Goa- 403722, India.

Notice is hereby given to the public in general in connection with sale of assets owned by Muktar Infrastructure (India) Private Limited (in liquidation) ("Corporate Debtor"), offered by the Liquidator appointed by the Hon'ble NCLT, Mumbai Bench vide order I.A. 1938 of 2022 in C.P. (IB) No. C.P. No. 971/2020 dated September 21, 2022 (date of receipt of order - September 29, 2022) under The Insolvency and Bankruptcy Code, 2016 ("Code").

The assets of Corporate Debtor, forming part of its liquidation estate, is being offered for sale as a going concern in terms of clause (e) of regulation 32 of the Insolvency and Bankruptcy Board of India (Liquidation Process) Regulations, 2016. The bidding shall take place through online e-auction service provider NeSL at https://nbid.nesl.co.in/app/login; Email Id: araventhanse@nesl.co.in, gunjann@nesl.co.in; Mobile No.: +91 93846 76709, +91 84470 18554.

SR.	PARTICULARS	DETAILS
NO.		
1	Date and Time of Auction	Date: Monday, June 12th, 2023
		Time: 3:00 p.m. to 4:00 p.m. (with unlimited extension of
		5 minutes)
2	Address and e-mail of the Liquidator as	IBBI Reg. Address: 4th Floor, Flat 4A, Bidyaraj Niket,
	registered with IBBI	22/28A, Manohar Pukur Road, Near Deshapriya Park,
		Kolkata -700029, West Bengal.
		Reg. email id: anup_singh@stellarinsolvency.com
3	Correspondence Address	Address: Suite-1B, 1st Floor, 22/28A Manoharpukur Road
		of Deshopriya Park, Kolkata-700029, West Bengal, India.
		Project specific email id: muktarinfra.sipl@gmail.com

Particulars of Asset	Reserve Price	Initial Earnest	Incremental
	(Amt. in INR.)	Money Deposit	Value (Amt.in
		(Amt. in INR.)	INR.)
Sale of Corporate Debtor,	INR. 25,54,00,000/- (Indian	INR. 1,00,00,000/-	INR. 10,00,000/-
Muktar Infrastructure (India)	Rupees Twenty-Five Crores	(Indian Rupees	(Indian Rupees
Private Limited, as a going	Fifty-Four Lacs Only)	One Crores Only)	Ten Lacs Only)
concern registered office			
situated at Plot No. B-2/B-3,			
Phase I Verna Industrial Estate,			
Verna, Goa- 403722, India.			

Important Notes:

- 1. The sale shall be on "AS IS WHERE IS", "AS IS WHAT IS", "WHATEVER IT IS", "WHATEVER THERE IS" and "WITHOUT RECOURSE BASIS" and as such, the sale shall be without any kind of warranties and indemnities. The sale is conducted under the provisions of Code and the Insolvency and Bankruptcy Board of India (Liquidation Process) Regulations, 2016 made thereunder.
- 2. The present Sale Notice must be read along with the E-Auction Process Documents wherein details of the process and timelines for submission of eligibility documents, access to VDR, site visit, due diligence etc. are outlined. The said E-Auction Process Document will be available on the website of e-auction service provider National e-Governance Services Ltd. (NeSL) website: https://nesl.co.in/auction-notices-under-ibc/ from May 17th, 2023
- 3. Interested bidders shall participate after **mandatorily** reading and agreeing to the relevant terms and conditions as prescribed in E-Auction Process Document and accordingly, submit their expression of interest by **31-05-2023** in the manner prescribed in E-Auction Process Document.
- 4. The Liquidator has the absolute right to accept or reject any or all offer(s) or adjourn/postpone/cancel/modify/terminate the e-Auction or withdraw any assets thereof from the auction proceeding at any stage without assigning any reason thereof.
- 5. As per proviso to sub-clause (f) of clause (1) of section 35 of Code, the interested bidder shall not be eligible to submit a bid if it fails to meet the eligibility criteria as set out in section 29A of Code (as amended from time to time).

Date and Place: May 17th, 2023, Kolkata

Dund kuman sigh;

Anup Kumar Singh
IBBI/IPA-001/IP-P00153/2017-18/10322
Liquidator of Muktar Infrastructure (India)
Private Limited (in Liquidation)





इण्डियन ओवरसीज बेंक **Indian Overseas Bank** आपकी प्रगति का सच्वा साथी



ANSFER / ASSIGNMENT OF NPA LOAN EXPOSURE OF M/s RAINBOW PAPERS LTD THROUGH e-AUCTION UNDER SWISS CHALLENGE METHOD

Indian Overseas Bank ("IOB" or "Lead Bank") acting in the capacity of Lead Bank has been mandated by the consortium of lenders viz. Indian Overseas Bank, Bank of Baroda, Bank of India, Indian Bank, Punjab National Bank & Union Bank of India ("Lenders") to conduct the process for transfer / assignment of debt of M/s Rainbow Papers Ltd to permitted transferee/ assignee under Swiss Challenge method.

IOB on behalf of Lenders invites Expression of Interest (EOI) for counter bids on 100% cash basis as well as cash: SR basis from ARCs / SCBs / NBFCs / AIFIs / SFBS or any other permitted transferee to acquire debt of M/s Rainbow Papers Ltd under Swiss Challenge method on "as is where is" and "as is what is" basis without any recourse to the Lenders in accordance with the regulatory guidelines issued by RBI and other applicable laws and at the sole discretion of the Consortium of Lenders.

Interested bidders shall submit EOI in the prescribed format along with required documents through email at saletoarc@iobnet.co.in and send the physical copy to "The General Manager, Indian Overseas Bank, Stressed Assets Management Department, Central Office: 763, Anna Salai, Chennai -600 002". The web notice and format of EOI are available on the Lead Bank website (www.iob.in) → click on link TENDERS → ARC-Cell → Notification dated

Last date for submission of EOI is 25.05.2023 for participation in the e-auction scheduled on 16.06.2023

IOB reserves the right to cancel or modify the process and amend any terms and conditions of the notification at any stage and the same will not necessarily be carried out through advertisement but will be notified directly on the website of IOB. The participant should regularly visit the website to keep themselves updated regarding clarifications, modifications, amendments or extensions.

i di dily didililodilo i piodoc contact.	
IOB, SAMD-CO, Chennai	Phone: 044 - 71729003 / 28519590
	Email id : saletoarc@iobnet.co.in
Mr. Chandrakant P Ninawe - AGM	Mobile : 9833016270
Mr. Chandan Thakur - SM	Mobile : 8171624147
Place : Chennai	General Manage



BMW INDUSTRIES LIMITED

Regd Office: 119, Park Street White House, 3rd Floor, Kolkata - 700 016 Phone: 033 4007 1704; Fax: 033 2226 8882 Email: info@bmwil.co.in; Website: www.bmwil.co.in; CIN: L51109WB1981PLC034212

Standalone Consolidated						lidated			
SI. No.	Particulars	Quarter ended 31.03.2023 Audited	Quarter ended 31.03.2022 Audited	Year ended 31.03.2023 Audited	Year ended 31.03.2022 Audited	Quarter ended 31.03.2023 Audited	Quarter ended 31.03.2022 Audited	Year ended 31.03.2023 Audited	Year ended 31.03.2022 Audited
1	Total Income from Operations	12,545.99	11,554.60	51,643.27	41,872.55	13,889.83	12,170.85	57,146.99	46,037.27
2	Net Profit/(Loss) for the period (before tax exceptional and/								
	or extraordinary items)	1,885.35	1,781.32	6,147.26	4,522.71	2,541.76	922.88	7,512.22	4,574.34
3	Net Profit/(Loss) for the period before tax (after exceptional and/								
	or extraordinary items)	1,885.35	1,781.32	6,147.26	4,522.71	2,541.76	922.88	7,512.22	4,574.34
4	Net Profit/(Loss) for the period after tax (after exceptional and/								
	or extraordinary items)	1,327.42	1,231.75	4,414.65	3,292.75	1,613.32	518.94	5,448.17	3,478.05
5	Total Comprehensive income for the period [Comprising Profit/(Loss)								
	for the period (after tax) and other comprehensive income (after tax)]	1,318.76	1,196.31	4,406.06	3,292.86	1,605.03	483.50	5,439.63	3,477.72
6	Paid-up Equity Share Capital (Face Value Re 1/- per share)	2,250.86	2,250.86	2,250.86	2,250.86	2,250.86	2,250.86	2,250.86	2,250.86
7	Reserves (excluding Revaluation Reserve)	-	-	55,870.98	51,915.09	-		58,000.95	53,061.36
8	Earnings Per Share								
	Basic & diluted (in Rs)	0.59	0.55	1.96	1.46	0.72	0.24	2.42	1.55

Place: Kolkata

www.bseindia.com and the Company's website www.bmwil.co.in

1)The above results were reviewed by the Audit Committee and taken on record by the Board of Directors of their meeting held on May, 15, 2023.

2) The above is an extract of the detailed format of Financial Results for the quarter and year ended March, 31, 2023 filed with Stock Exchanges under regulation 33 of SEBI (Listing obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results for the quarter and year ended March, 31, 2023 are available on the Stock Exchange website.

For and on behalf of the Board

Ram Gopal Bansal Whole Time Director DIN: 00144159

Date: 16.05.2023 SAMD.C.O. Date: 15th May, 2023

26%

(YoY)

@**8.60%**



- Facility of Online Loan Sanction **Available**
- Exclusive Home Loan Scheme for Pensioners
- Longer Repayment Period upto



Total outstanding home loan portfolio crosses 2.75 Lakh crore

(QoQ)

Veer Nariman Road, Fort, Mumbai-400001, Tel: +91-22-22049919, 22049799, Fax: +91-22-22049682 Corporate Office: 131 Maker Tower, "F" Premises, 13th Floor, Cuffe Parade, Mumbai-400005, Tel: +91-22-22178600, Fax: +91-22-22178777 Email: lichousing@lichousing.com, www.lichousing.com

STATEMENT OF STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE YEAR ENDED MARCH 31, 2023.

Sr.	Particulars	Quarter ended March 31, 2023	Quarter ended March 31, 2022	Year ended March 31, 2023	Year ended March 31, 2022
No.		Audited	Audited	Audited	Audited
1	Total Income from Operations	6,415.17	5,308.59	22,674.20	19,953.02
2	Net Profit for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	1,444.78	1,314.41	3,557.00	2,778.15
3	Net Profit for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	1,444.78	1,314.41	3,557.00	2,778.15
4	Net Profit for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	1,180.28	1,118.64	2,891.03	2,287.28
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax)				
	and Other Comprehensive Income (after tax)]	1,184.10	1,118.60	2,896.06	2,282.56
6	Paid up Equity Share Capital	110.08	110.08	110.08	110.08
7	Reserves (excluding Revaluation Reserves) as at March 31	-	-	26,990.26	24,561.76
8	Securities Premium Account	4,031.72	4,031.72	4,031.72	4,031.72
9	Earning Per Share (of ₹ 2/- each) (for continuing and discontinued operations)				
	Basic & Diluted	21.46	21.10	52.56	43.14
	(The EPS for the quarter ended are not annualised)				

The figures for the previous periods have been regrouped / reclassified / restated wherever necessary in order to make them comparable with figures for the current period ended March 31, 2023.

The above is an extract of the detailed format of Quarterly Standalone Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 & 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the same are available on the Stock Exchanges - National Stock Exchange (NSE), Bombay Stock Exchange (BSE) websites www.nseindia.com, www.bseindia.com and on the Company's website www.lichousing.com.

STATEMENT OF CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE YEAR ENDED MARCH 31, 2023.

					(₹ in Crore)
Sr.		Quarter ended March 31, 2023	Quarter ended March 31, 2022	Year ended March 31, 2023	Year ended March 31, 2022
No.	Particulars	,	· · · · · · · · · · · · · · · · · · ·	,	,
		Audited	Audited	Audited	Audited
1	Total Income from Operations	6,431.23	5,336.48	22,728.21	20,005.31
2	Net Profit for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	1,452.77	1,313.98	3,560.77	2,787.26
3	Net Profit for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	1,452.77	1,313.98	3,560.77	2,787.26
4	Net Profit for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	1,190.88	1,113.75	2,891.17	2,286.00
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax)				
	and Other Comprehensive Income (after tax)]	1,194.59	1,113.46	2,895.98	2,281.42
6	Paid up Equity Share Capital	110.08	110.08	110.08	110.08
7	Reserves (excluding Revaluation Reserves) as at March 31	-	-	27,074.59	24,640.74
8	Securities Premium Reserve	4,047.52	4,047.52	4,047.52	4,047.52
9	Earning Per Share (of $\stackrel{?}{\stackrel{?}{\stackrel{?}{?}}}$ 2/- each)* (for continuing and discontinued operations)				
	Basic & Diluted	21.65	21.01	52.56	43.12
	*(The EPS for the quarters are not annualised)				

Place : Mumbai

Date: May 16, 2023

- The figures for the previous periods have been regrouped / reclassified / restated wherever necessary in order to make them comparable with figures for the current period ended March 31,2023
- The above is an extract of the detailed format of Quarterly Standalone Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 & 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the same are available on the Stock Exchanges - National Stock Exchange (NSE), Bombay Stock Exchange(BSE) websites www.nseindia.com, www.bseindia.com and on the Company's website www.lichousing.com.

For and on behalf of the Board

Y. Viswanatha Gowd

Managing Director & CEO

E-AUCTION SALE NOTICE MUKTAR INFRASTUCTURE (INDIA) PRIVATE LIMITED (IN LIQUIDATION) (CIN: U74930GA2010PTC006256) Registered office: Plot No. B-2/B-3, Phase I Verna Industrial Estate, Verna, Goa- 403722, India

Notice is hereby given to the public in general in connection with sale of assets owned by Mukta Infrastructure (India) Private Limited (in liquidation) ("Corporate Debtor"), offered by the Liquidato opointed by the Hon'ble NCLT, Mumbai Bench vide order I.A. 1938 of 2022 in C.P. (IB) No. C.P. No. 71/2020 dated September 21, 2022 (date of receipt of order - September 29, 2022) under Th nsolvency and Bankruptcy Code, 2016 ("Code")

ne assets of Corporate Debtor, forming part of its liquidation estate, is being offered for sale as a going oncern in terms of clause (e) of regulation 32 of the Insolvency and Bankruptcy Board of India (Liquidation Process) Regulations, 2016. The bidding shall take place through online e-auction service provider NeSL at https://nbid.nesl.co.in/app/login; Email Id: araventhanse@nesl.co.in guniann@nesl.co.in; Mobile No.: +91 93846 76709, +91 84470 18554.

Particulars of Asset			Reserve Price	Initial Earnest	Incremental Value		
		Deshopriya Park, Kolkata-700029, West Bengal, India. Project specific email id: muktarinfra.sipl@gmail.com					
3	Correspondence Address		Address: Suite-1B, 1st Floor, 22/28A Manoharpukur Road of				
	with IBBI	Reg. email id: anup_singh@stellarinsolvency.com					
_	Liquidator as registered		Manohar Pukur Road, Near Deshapriya Park, Kolkata -700029, West Bengal.				
2	Address and a mail of the		Time: 3:00 p.m. to 4:00 p.m. (with unlimited extension of 5 minutes) IBBI Reg. Address: 4th Floor, Flat 4A, Bidyaraj Niket, 22/28A,				
1	Date and Time of Auction		e: Monday, June 12th, 202		sion of 5 minutes)		
NO.							

Particulars of Asset	Reserve Price (Amt. in INR.)	Initial Earnest Money Deposit (Amt. in INR.)	(Amt.in INR.)
Sale of Corporate Debtor, Muktar	Twenty-Five	INR.	INR.
Infrastructure (India) Private		1,00,00,000/-	10,00,000/-
Limited, as a going concern		(Indian Rupees	(Indian
registered office situated at Plot		One Crores	Rupees Ten
No. B-2/B-3, Phase I Verna		Only)	Lacs Only)

Industrial Estate, Verna, Goa 403722, India.

PARTICULARS

The sale shall be on "AS IS WHERE IS", "AS IS WHAT IS", "WHATEVER IT IS", "WHATEVER THER IS" and "WITHOUT RECOURSE BASIS" and as such, the sale shall be without any kind of warrantie and indemnities. The sale is conducted under the provisions of Code and the Insolvency ar Bankruptcy Board of India (Liquidation Process) Regulations, 2016 made thereunder.

The present Sale Notice must be read along with the E-Auction Process Documents wherein detail of the process and timelines for submission of eligibility documents, access to VDR, site visit, due diligence etc. are outlined. The said E-Auction Process Document will be available on the website of e-auction service provider National e-Governance Services Ltd. (NeSL) website: https://nesl.co.in/auction-notices-under-ibc/from May 17th, 2023 Interested bidders shall participate after mandatorily reading and agreeing to the relevant terms ar conditions as prescribed in E-Auction Process Document and accordingly, submit their expression

interest by 31-05-2023 in the manner prescribed in E-Auction Process Document. The Liquidator has the absolute right to accept or reject any or all offer(s) of adjourn/postpone/cancel/modify/terminate the e-Auction or withdraw any assets thereof from the

auction proceeding at any stage without assigning any reason thereof As per proviso to sub-clause (f) of clause (1) of section 35 of Code, the interested bidder shall not be eligible to submit a bid if it fails to meet the eligibility criteria as set out in section 29A of Code (as

ite and Place: May 17th, 2023, Kolkata

Anup Kumar Singh IBBI/IPA-001/IP-P00153/2017-18/10322 Liquidator of Muktar Infrastructure (India) Private Limited (in Liquidation



(₹ in Crore)

LASTIKS INDUSTRIES LIMITED CIN: L24290WB2020PLC241791

Regd Office: 2B, Pretoria Street, Kolkata - 700 071 Telephone: 91-033-2282 3744/3745/3699/3671, Fax: 91-033-2282 3739 E-Mail: kolkata@ddevgroup.in Website: www.ddevgroup.in

		Rs.	in Lacs (Ex	cept per sh	are data)
SI	PARTICULARS	Quarte	r ended	Year e	ended
No.	PARTICULARS	31.03.2023	31.03.2022	31.03.2023	31.03.2022
		(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)
1	Total Income from Operations	66722.82	65471.07	250374.74	222690.28
2	Net Profit/(Loss) for the period				
	(before Tax, Exceptional and /or				
	Extraordinary items)	6446.29	3178.93	14036.40	7559.65
3	Net Profit/(Loss) for the period				
	before Tax, (after Exceptional and /or Extraordinary items)	6446.29	3178.93	14036.40	7559.65
4	Net Profit/(Loss) for the period	6446.29	3176.93	14036.40	7559.65
7	after Tax, (after Exceptional				
	and /or Extraordinary items)	4828.50	2277.80	10409.62	5478.09
5	Total comprehensive income for				
	the period (Comprising profit/				
	(loss) for the period (after tax)				
	and other comprehensive income				
_	(after tax)	4879.96	2277.80	10461.08	5443.01
6	Net Profit after Tax and Share	4000 50	2277.80	40400.00	5478.09
7	of Profit of Subsidiary/ Associate Equity Share Capital	4828.50 940.73	940.73	10409.62 940.73	940.73
8	Reserves (excluding Revaluation	940.73	940.73	940.73	940.73
U	Reserve) as shown in Audited				
	Balance Sheet of the previous year			48484.51	38249.20
9	Earnings per share (of Re. 1/-				
	each) (for continuing and				
	discontinuing operations)				
	Basic:	5.13	2.42	11.07	5.82
	Diluted:	5.13	2.42	11.07	5.82

and year ended 31st March, 2023 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulation, 2015. The full format of th Audited Financial Results for the 04th quarter and year ended 31st March, 2023 are available on the website of the BSE Ltd (www.bseindia.com) and that of the Company (www.bseindia.com)

The Audited financial results for the 04th quarter and year ended on 31st March, 2023 hav been reviewed by the audit committee and have also been approved by the Board of Director at their respective meetings held on 16th May, 2023. The Audit Committee has reviewed the Statutory Auditor's Report and the Board of Director have approved it, in their respective meetings held on 16th May, 2023. The Statutory Auditor

Report contains an unmodified opinion The company is engaged primarily in the business of different grades of Polymer Compound which constitute single reporting segment. Accordingly, the company is a single segmer company in accordance with "Indian Accounting Standards 108 Operating Segment".

The Board of Directors of the Company in its meeting held on May 16, 2023 recommended issu of bonus shares in the proportion 1:10 i.e 1(One) bonus equity share of Re. 1/- each for ever

10 (Ten) fully paid up equity shares of Re 1/- each as on record date, as may be decided by the Board, subject to approval by the shareholders of the Company The Board of Directors have recommended payment of final dividend @ 100% i.e. Re 1/- on pe

fully paid up equity shares of Re. 17- each for the year ended 31st March 2023, subject t approval of members at the ensuing Annual General Meeting approval of members at the ensuing Annual deficial mechanis.

The figures for the corresponding previous period has been re-grouped / re- classified wherever. necessary, to conform to the current period figures and to give impact of accounting adjustme arising pursuant to the Scheme of Demerger which has been approved by Homble Nations Company Law Tribunal ("NCLT"), vide its order dated 4th March 2022 with appointed date 1s April 2021 and effective from 1st April 2022, on filing with the Registrar of Companies

For Ddev Plastiks Industries Limite Narrindra Surann

Place : Kolkata Chairman and Managing Directo

Sd/-

Apply for Home Loan on LIC HFL HomY App. / Message "New Home Loan" through (©) 83699 98182

मांद्रे : समाजपयोगी साहित्य. सोबत सरपंच अमित सावंत व इतर.

मांदे ग्रामपंचायतीतर्फे समाजपयोगी साहित्याचे वितरण

■ टीम दैनिक हेराल्ड

पेडणे, दि. १६ : मांद्रे ग्रामपंचायतीतर्फे प्रत्येक प्रभागासाठी स्वतंत्र सार्वजनिक कार्यासाठी मांद्रे ग्रामपंचायतीतर्फे स्वतंत्र सार्वजनिक कार्यासाठी विविध समाजपयोगी साहित्याचे वितरण नुकतेच गावचे सरपंच ड. अमित अंकुश सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. ज्यात ध्वनी संच, बुश कटींग मशिन, पथदीप आदी साहित्याचा समावेश आहे.

ग्रामपंचायत मांद्रेच्या उपसरपंच तारा हडफडकर, पंच सदस्य प्रशांत नाईक, महेश कोनाडकर, राजेश मांद्रेकर, मिशेल फर्नांडिज, किरण सावंत, रॉबर्ट फर्नांडिज, चेतना पेडणेकर, मिंगेल फर्नांडिज, संपदा आसगावकर व सचिव सचिन धावस्कर यांच्या उपस्थितीत सदर साहित्य प्रत्येक प्रभागासाठी प्रदान

मांद्रे गावच्या इतिहासात प्रथमच हा उपक्रम राबविण्यात आला असून सर्व ग्रामस्थांनी याचा यथायोग्य लाभ घ्यावा, असे आवाहन सर्व पंचायत मंडळाच्या उपस्थितीत सरपंच इ अमित सावंत यांनी केले

आगरवाडा चोपडेची रविवार ग्रामसभा टीम दैनिक हेराल्ड

पेडणे, दि. १६ : आगरवाडा चोपडे पंचायतीची ग्रामसभा रविवार २८ रोजी सकाळी १० वा पंचायत मिनी सभागृहात बोलाविण्यात आली आहे. या सभेत पंचायत क्षेत्रातील ज्या नागरिकांना आपले प्रश्न किंवा ठराव मांडायचे असतील त्यांनी २४ मे पर्यंत पंचायत सचिवा कडे सादर करावेत. असे सरपंच अँथोनी फर्नांडिस यांनी कळविले आहे.

यासभेत प्रामुख्याने कचरा कर बसविण्या बाबत निर्णय घेण्यात येणार आहे. तरी नागरिकांनी या ग्रामसभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. असे पंचायतीतर्फे कळविण्यात आले आहे.

नादा सौख्यभरे 📝



नीलेश - संगीता ■ टीम दैनिक हेराल्ड

पणजी, दि. १६ : मुरमणे -गुळेली येथील बाबलो च्यारी यांचा सुपुत्र चि. नीलेश याचा शुभ विवाह सासोली –दोडामार्ग

येथील रामदास सुतार यांची कन्या चि. सौ. कां. संगीता हिच्याशी राधाकृष्ण मुरलीधर सभागृह – साखळी येथे झाला. वधूवरास आशीर्वाद देण्यासाठी पर्यावरण प्रेमी राजेंद्र केरकर, मित्रमंडळी तसेच नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते



विघ्नेश - अविशा ■ टीम दैनिक हेराल्ड

साळ, दि. १६ : दुर्वाकूर , विड्ठलापूर ,साखळी – गोवा (मुळ – व्हाळशी) येथील सौ. विनया व श्री. विनायक यशवंत परब यांचा सुपुत्र चि. विघ्नेश याचा

शुभविवाह चि. सौ. कां. अविशा (सौ. श्रृती व श्री. हनुमंत सातू फडते गावकर, मु. अडकोण, बाणास्तारी गोवा यांची सुकन्या) हिजबरोबर श्री महामाया सभा मंडप, बोर्डे - डिचोली येथे थाटात संपन्न झाला. वधू वरास शुभाशिर्वाद देण्यासाठी मित्रमंडळी व नातेवाईक उपस्थित होते.



शिवम - दिव्या टीम दैनिक हेराल्ड

साळ, दि. १६ : साळ – खालचावाडा, डिचोली येथील गं. भा. उर्मिला व कै. लक्ष्मण न्हानू राऊत यांचा सुपुत्र चि. शिवम याचा शुभविवाह चि. सौ . कां.

दिव्या (कै. मनोहर राजाराम नाईक , अडवलपाल , ता. डिचोली यांची सुकन्या) हीच्याबरोबर ग्रामपंचायत सभागृह – साळ , डिचोली – गोवा येथे थाटात संपन्न झाला. वधू वरांस शुभाशीर्वाद देण्यासाठी नातेवाईक, मित्रमंडळा उपस्थित होते

'ओपा'चे भवितव्य म्हादर्ड'च्या जलसाठ्यावर

टीम दैनिक हेराल्ड

वाळपई, दि. १६ : ओपा पाणी प्रकल्पातून फोंडा तालुक्याच्या व इतर तालुक्यातील अनेक गावांना पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध होत असते. या प्रकल्पाला ओपा नदीतून पाण्याचा पुरवठा करण्यात येत असतो. मात्र, गेल्या काही वर्षांपासून ओपा नदीच्या पात्रात पाण्याची कमतरता भासू लागलेली आहे. यामुळे याचे दृष्परिणाम ओपा पाणी प्रकल्पाला होऊ लागलेले आहेत. येणाऱ्या काळात या प्रकल्पाला आवश्यक पाणीपुरवठा उपलब्ध न झाल्यास संबंधित भागांमध्ये पिण्याच्या पाण्याचे टंचाई निर्माण होऊ शकते. यामुळे जलसिंचन खात्याच्या माध्यमातून म्हादई नदीचे पाणी गांजे बंधाऱ्याच्या माध्यमातून ओपा नदीत सोडण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. एकूण प्राप्त माहितीनुसार दर दिवशी ८० लाख लिटर पाण्याचासाठा म्हादई नदीच्या पात्रातून ओपा नदीच्या पात्रात सोडण्यात येत आहे. यामूळे म्हादईच्या पाण्यावरच ओपा पाणी प्रकल्पाचे भवितव्य अवलंबून

असल्याचे आता सिद्ध झालेले आहे. दरम्यान या संदर्भात मिळालेल्या अधिक माहितीनुसार गांजे या ठिकाणी ५०० अश्वशक्तीचे तीन मोटर्स पाणी खेचण्यासाठी बसविण्यात आलेले आहे. सध्या तीन पैकी दोन पंप पाणी खेचण्याचे काम करीत आहेत. प्रत्येक पंप प्रतिदिवशी चाळीस लाख लिटर पाणी खेचून तो ओपा नदीच्या पात्रात सोडत आहेत. यामुळे सध्या दोन पंपाच्या माध्यमातून ८० लाख लिटर पाण्याचा साठा म्हादई नदीच्या

यंदा पाण्याची पातळी उतरली

दरम्यान गेल्या वर्षी अधून मधून पाऊस पडत होता. यंदा मात्र पावसाने अजिबात हजेरी लावलेली नाही. यामुळे म्हादई नदीच्या पाण्याची पातळी काही प्रमाणात उतरलेली आहे. यामुळे गांजे प्रकल्पात असलेल्या तीन पंपापैकी एक पंप सध्यातरी बंद करावा लागलेला आहे. यामुळे दोन पंपाच्या माध्यमातून ८० लाख लिटर पाणी प्रतिदिवशी म्हादई नदीच्या पात्रातून ओपा नदीच्या पात्रात सोडण्यात येत आहे. तीन पंप कार्यरत झाले असते तर एक कोटी वीस लाख लिटर पाण्याचासाठा ओपा नदीत सोडण्यात आला असता अशी माहिती उपलब्ध झालेली आहे. मात्र, नदीच्या पाण्याची पातळी काही प्रमाणात उतरल्यामुळे एक पंप बंद करावा लागलेला आहे.

खर्चुन गांजेत बंधाऱ्याचा खास प्रकल्प

वाळपई मतदारसंघातील गांजे या ठिकाणी म्हादई नदीच्या पाण्यावर सरकारने पूर्वी एक बंधारा उभारला होता. यातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा साठा करण्यात येत होता. तरीसुद्धा विपुल प्रमाणात पाण्याचा साठा उपलब्ध व्हावा यासाठी १०० कोटी खर्चून या बंधाऱ्याच्या नजीक ठिकाणी मोठा बंधारा उभारण्यात आलेला आहे. यातून लाखो लिटर पाण्याचासाठा नदीच्या पात्रामध्ये साठलेला आहे. या पाण्याचा वापर जलसिंचना बरोबरच अनेक पाणी शुद्धीकरण प्रकल्पासाठी वापरण्यात येत असतो. मात्र, महत्त्वाचे म्हणजे म्हादई नदीच्या पाण्याचा साठा ओपा नदीच्या पात्रामध्ये सोडण्यासाठी हा महत्त्वाचा प्रकल्प राबविण्यात आला होता. त्याची अंमलबजावणी खऱ्यार्थाने सुरू झालेली आहे.

पात्रातून ओपा नदीच्या पात्रात सोडण्यात येत असल्याचे माहिती उपलब्ध झालेली आहे.

यामुळे सध्या तरी ओपा नदीच्या पाण्याजवळ ओपा पाणी प्रकल्पाची यंत्रणा अवलंबून आहे. यदाकदाचित म्हादई नदीतून पाण्याचा साठा ओपा नदीत सोडला नसता तर ओपा पाणी प्रकल्पाची यंत्रणा बंद करावी लागली असती. किंबहना संबंधित भागांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली असती अशी माहिती उपलब्ध

म्हादई नदीच्या तोंडावरच्या बंधाऱ्यांच्या फळ्या काढल्या हादई नदीवर अनेक बंधारे आहेत.

गांजे बंधाऱ्याच्या पाण्याची पातळी

काही प्रमाण उतरल्यामुळे पाण्याची पातळी राखण्यासाठी नदीच्या तोंडावर असलेल्या काही बंधाऱ्यांच्या फळ्या काढण्यात आल्या आहेत. सदर प्रकल्पासाठी उपलब्ध करण्यात आलेला आहे. अनेक बंधाऱ्यांच्या फळ्या काढण्यात आलेल्या आहेत. मात्र ज्या बंधाऱ्यांच्या माध्यमातून उपसा योजना सुरू आहे. त्या बंधाऱ्याच्या फळ्या काढण्यात आलेल्या नाहीत. यामुळे म्हादई नदीच्या मुखावर असलेल्या बंधऱ्यातून जलसिंचनासाठी उपलब्ध होणारा पाण्याचा साठ्यावर कोणत्याही स्वरूपाचा परिणाम झालेला नाही,

असे अधिकारी वर्गाने स्पष्ट केले आहे.

Velling/1/2011 Mrs. Santana Nifa Gomes alias Mrs Santana Nifa Fernandes R/o.Khazar eling, Mardol-Goa. ...Applicant

Shri Atchut V. Sinai Velingkar (SD) hrough his legal heirs 1a)Nitin Atchut /elingkar R/o. F/101, 1st Floor, Mitasu Manor Near Agriculture Department Sadar Ponda-Goa. ...Respondent <u>Public Notice to The Respondent no. 1a</u>

PUBLIC NOTICE Whereas the above named applican nave filed an application in this Court under section 8A of the Goa Daman 8 Diu Mundkar Protection from Eviction

AND WHEREAS the notice sent to the bove mentioned Opponent are returned back unserved with the endorsement "Left". It is reported by the applicant that they are unaware of the any other addresses of the opponents.

AND WHEREAS after considering the case of the applicants the Court come to the conclusion that this is a fit case for publishing the notice in the local ewspaper.

Therefore notice is hereby given to the above mentioned respondent to appear in this Court on 12/6/2023 at 3.00 n.m. alongwith material evidence on which they wish to rely upon in person or through duly authorized agent, failing which order shall be passed and the matter will be decided in your absence. Given under my hand and seal of this ourt on this the 10th day of May 2023.

Sd/- (Vimod M. Dalal) Mamlatdar of Ponda Taluka Ponda-Goa.

IN THE COURT OF MAMLATDAR OF PONDA TALUKA, PONDA GOA

Case No.TNC/9/2017 Shri Vishnu Shanu Gaude 2. Smt Chandravati V. Gaude 3. Shri Ulhas Rama Gaude 4. Miss Shaila Paru Gaude all r/o. H.No. 711. Akarwada Priol Ponda ... Applicants

Shri Prakas Naik 2. Smt. Savita Prakash Naik Both r/o. B.G.-45 Dhanshri Classic" Merces Vaddem Vasco da Gama Goa 3. Shri Anant Purso Gaude @ Anant Purso Gaude Akarkar Smt. Shanta Anant Gaude @ Manga Anant Gaude Both r/o. Akarwada Mardol, Ponda-Goa, 5, Mr. Kirar Prakash Gaude 6. Kum. Anushka rakash Gaude 7. Kum. Rushanka Prakash Gaude alias Akarkar All /o,H.No.710, Akarwada, Mardol Ponda-Goa.

he Opponent no. 5, 6 & 7 **PUBLIC NOTICE**

WHEREAS the above named applicants have filed an application U/s 7 of Agricultural Tenancy Act. (Protectio rom Eviction) Act, 1975.

AND WHEREAS the notice sent to the above mentioned Opponent are returned back unserved with the endorsemen "left to sender". It is reported by the applicants that they are unaware of the ny other addresses of the opponents. AND WHEREAS after considering th case of the applicants the Court come to the conclusion that this is a fit case for publishing the notice in the loca

Therefore notice is hereby given to the above mentioned respondent to appear in this Court on 12/6/2023 at 3.00 p.m. they wish to rely upon in person (through duly authorized agent, failing which order shall be passed and the matter will be decided in your absence. Given under my hand and seal of this Court on this the 10th day of May 2023.

Sd/- (Vimod M. Dalal) Mamlatdar of Ponda Taluka, SEAL Ponda-Goa.

IN THE COURT OF JOINT MAMLATDAR - VI OF BARDEZ TALUKA AT MAPUSA GOA Case No.:

JM-VI/MND/DEC/8-A/Punola/07/2023

 Mrs. Sunita Somnath Pednekar
 Nidow of late Somnath Pednekar Age 5
 years, Housewife, Indian National, And he ree son's 2. Mr. Vishnu alias Mukes Somnath Pednkar Son of late Somanth Pednekar Age 32 years, service, Indian National 3. Mr. Kiran Somnath Pednekar Son of late Somnath Pednekar Age 2 years, service, Indian National 4. M Sauresh Somnath Pednekar Son of lat Samath Pednekar Age 22 years, service, ndian National 5. Gayatri Gurudas Pednekar widow of late Gurudas Pednekar 49 years, Housewife, Indian National her only son's Mast. Gitesh Gurudas Pednekar son of late Gurudas Pednekar Age 16 years, student India ional, Represented through his natura rdian Mrs. Gayatri Gurudas Pedneka . Mr. Anand Vishnu Pednekar Son o late Vishnu Pednekar Age 47 years service, Indian National, And his wife 8 Mrs. Anushka Anand Pednekar Age 4 years, Housewife Indian National All r/ n.No.61, Punola waddo, 9. Ucassair Bardez GoaApplicant

V/S Mr. Urbano Souza, Age 85 years, retired r/o flat No.203, Double Banyan park, uler, Mapusa Bardez Goa

PUBLIC NOTICE To, The unknown legal heirs o

Whereas the above named applicant has made an application for Declaration in this court u/s 8-A of the Goa, Daman & Diu Mundkar (Protection from Eviction) Act, 1975, for the property bearing Sy. No. 22/8 of Village Punola Bardez Goa. And whereas the applicant vide his application filed on 17/04/2023 has submitted that the notices issued to the emarks "expired" and has therefor prayed for publication of notice by way substitute service. And whereas in my opinion this is

ase for publication under order V Rule 20(1)(A) of C.P.C. 1908 to publish th otice through local newspaper for vid

Now therefore, in terms of provision of the order V Rule 20(1) (A) for C.P.C. 1908 he above opponents are hereby called upon to appear in this court of 14/06/2023 at 3.00 p.m. to answer th claim of the applicant. Take notice that in default of your appearance as aforesaid n the above said date and time, th said application will be heard an ined in your absence Given under my hand and the seal

is court, on this 10th day of May, 2023. Sd/- (Saiesh S. Naik) Joint Mamlatdar-VI of ardez Taluka, Mapusa - Goa.

It is hereby made known to the Public in general that We MR. CAETANO GURJAO, son of Mr. Domingos Gurjao, 57 years of age, married, service, Portuguese National holding OCI Card no. A1663702, and MRS. XAVERITA FURTADO, wife of Mr. Caetano Gurjao, 49 years of age, married, service. Indian

49 years of age, married, service, Indiar National holding Aadhaar Card no 6123 6946 1149, both residents of 143 Pixem Dongri, Vasco da Gama, Goa have withdrawn the General Power of Attorney dated 11/08/2018 executed in

avour of their cousin brother-in-law prother Mr. Ronnie Cajetan Gomes, 4-years of age, S/o. Constantine Anthon Gomes, married, service, Indian Nationa

naving Aadhaar Card No. 6565 759

1252, resident of Room no. 306, Dr. Hor

habha road, Navyanagar, Geeta Naga olaba, Mumbai, Maharashtra-400005.

Now we hereby revoke all, each ar

every power and authorities given to the said **Mr. Ronnie Cajetan Gomes** b virtue of the above mentioned power of

attorney and any acts deeds and thing

done by him or any such attorney appointed by him by virtue of any power cattorney executed by him shall be null an void and shall not be binding on us an

any one dealing with such person wi

espect to any matter covered by the sai wers is hereby revoked, shall do at his /their own risk and consequences.

BEFORE THE MAMLATDAR OF BARDEZ TALUKA MAPUSA,

BARDEZ GOA

Mutation Case No: 86706

Village: Anjuna Ram Kumar, r/o. M-8, Saket New Delh

10017 presently residing at H. No. 1286 umar Waddo, Anjuna, Bardez, Goa

Amaldina Paulina Da Costa 2 An ernandes e D'Costa 3. Belinda Emild ntao 4. Franklin Jose Antao 5. Pele Joh

Costa 6. Jose Rodrigues 7. Luis

PUBLIC NOTICE

all opponents /legal heirs/any other terested parties

hereas the applicant Ram Kumar r/o. N

, Saket New Delhi, 110017 presentesiding at H. NO. 1286, Kumar Wadd

njuna, Bardez, Goa, has applied for nutation under section 96 of L.R.C. 1966 of delete the name of Jose Rodrigues from the occupants column under Sy. No 503/4 of Village Anjuna, Taluka Bardez

s per Deed of Rectification Regd. unde to BRZ-1-4115-2019, dated 23-12-2019 executed before Sub-Registrar Barde.

ioa. Applicant has placed on reco

ped of Sale regd. Under no. BRZ-BK 913-2018 CD No. BRZD805, date

9-11-2018, executed before Sub

AND WHEREAS, the notice in form No.

ere generated to be served to the party

gistered A/D. Party was unserved will stal remark as unserved, Insufficie

address, Party expired etc hence to b served through alternative means and s the notices are prayed to be served way of publication in local newspaper.

And whereas the applicant has pray

vide his application for substitute service by publication of public notice in any on

daily newspaper as required under Order Rule 20(1A) of C. P.C. as the applicant does not know the legal heirs and the

All the interested parties are hereby giver notice of the said mutation entry and called upon to submit to me their objection

f any to the mutation entry within 15 days rom the date of publication of this lotice failing which the suitable order inder the provision of LRC shall be

ımlatdar of Bardez Mapusa Goa

sued by the Certifying Officer. Date: 15/05/2023 Place: Mapusa

d/- (Pravind J. Gawas)

ddress of the interested parties.

gistrar Bardez Goa.

Costa e Rodrigues

MR. CAETANO GURJAO

MRS. XAVERITA FURTADO

Date: 16/05/2023

Place: Vasco-da-Gama, Goa

, Ruben Jose Solon Paes De Araújo Quadros, r/o 5t Floor, Paes Avenue, Fl Gomes Road, Vasco, Goa would like to correct my name in my passport from RUBEN JOSÉ QUADROS to RUBEN JOSE SOLON PAES DE ARAÚJO QUADROS as per my birth certificate. In all my documents and dealings hereafter, my name shall be **RUBEN JOSE SOLON PAES** DE ARAÚJO QUADROS.

CHANGE OF NAME

PUBLIC NOTICE

This is to bring to the notice of the general Public that my client has purchased ALL THAT SHOP, identified as Shop No. 8, bearing Municipal House No. 13/12/A/7, admeasuring an area of 12.50 Sq. Mtrs, on the Ground Floor of the building known as "MELISSA PORT VIEW", situated Near Flimonte Desterro Vasco da Gama Goa. "MELISSA PORT VIEW", situated Near Elmonte, Desterro, Vasco da Gama, Goa, constructed in ALL THAT property known as "Junto a Capela de Desterro" or "Perto de Capela" or as adjoining to the chapel of Desterro or near the Chapel situated at Desterro, Mormugao, Vasco da Gama, Goa, within the limits of Mormugao Municipal Council, Taluka and Sub District of Mormugao, District of South Goa, State of Goa, described in the Land Registration Office under No. 10220 and enrolled at the Taluka Revenue Office under Matriz No. 1918, surveyed under chalta No. 71 of Pt. 1918, surveyed under chalta No. 71 of Pt. 1918, surveyed under chalta No. 71 of Pt. Shet No. 75 of Vasco City admeasuring an area of 1242 Sq. Mtrs from Shri. Vijay Hiralal Kiran and his wife Smt. Medha Vijay Kiran, vide Deed of Sale dated 07th February 2020.

And that my client now intends to purchase Shop No. 7, described in schedule herein below written, from SHRI. VIJAN below written, from SHRI. VIJAY HIRALAL KIRAN AND SMT. MEDHA VIJAY KIRAN, Both Indian Nationals, residents of H No. HBT/7, Sai Narayan Building, Harbour Road, Vasco-da-Gama, South Goa, Goa, The said property is described in schedule herein below. SCHEDULE

SCHEDULE
ALL THAT SHOP, identified as Shop No.
7, admeasuring an area of 12.50 Sq. Mtrs,
on the Ground Floor of the building known
as "MELISSA PORT VIEW", situated Near
Elmonte, Desterro, Vasco da Gama, Goa,
constructed in ALL THAT property known
as "Junto a Capela de Desterro" or "Peret
of Capela" or as ardioining to the change de Capela" or as adjoining to the chapel of Desterro or near the Chapel situated a Desterro, Mormugao, Vasco da Gama Goa, within the limits of Mormugac Municipal Council, Taluka and Sub District Municipal Council, Taluka of Mormugao, District of South Goa, Stat of Goa, described in the Land Registration Office under No. 10220 and enrolled at the faluka Revenue Office under Matriz No Taluka Revenue Office under Matriz No. 1918, surveyed under chalta No. 71 of Pt. Sheet No. 75 of Vasco City admeasuring an area of 1242 Sq. Mirs the said Shop is bounded as under: On the North: By Shop No. 8, On the South: By Shop No. 7, On the East: By 15.00 Mirs. wide Road, On the West: By Still Parking.

It was informed to my client that the

Office Vest. by Oslite Parking. It was informed to my client that the Original Deed of Sale dated 16.08.2007, duly registered in the Office of the Sub Registrar of Mormugao at Vasco da Gama, Goa under registered No. 1106, at pages 270 to 287, Book No. I, Volume 723, dated 21.08.2007, was misplaced / lost and in his connection M.A.R No. 816/2023 dated 15.04.2023 was registered at Vasco Police Station and Missing / Lost Certificate was issued by Vasco Police.

If the aforesaid document is found by any person the same be returned to the ndersigned at the below mention

address.

Any persons, firms, institutions, organizations, legal entity, company, having any legal right, title or interest of whatsoever nature, in the said Property, or having any legal objections to the sale of the said Property, the same may be informed to the undersigned in writing supported by documentary evidence, supported by documentary evidence within a period of 15 day, from publicatio of this notice, failing which, it will be presumed that there is no any such right title or interest of whatsoever nature, in the said property, and/or the same is waived as the case may be, and my client shall be free to proceed with the said proposed

Place :Vasco-da-Gama, Goa. Sd/-Date: 15/5/2023 (Adv. Saleel Talauliker) 9, Karma Paes Avenue, Opp. Vasco Court,Vasco da Gama, Goa

गोवा सरकार सार्वजनिक बांधकाम खाते फातोर्डा - मडगाव, गोवा (फक्त ई-निविदा प्रणाली आणि ई-भरणा प्रणालीने) ई-निविदा सूचना क्र. पीडब्ल्यूडी/डब्ल्यूडी-२५/एएसडब्ल्यू/ एफ-२/२३-२४/०६ दि. : १६/०५/२०२३

٩. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख **ः ३०/०५/२०२३** द्पारी ३.०० पर्यंत. २. निविदा ऑनलाईन सादर करण्याची अंतिम तारीख : ३०/०५/२०२३

दुपारी ३.०० पर्यंत.

3. निविदा ऑनलाईन उघडण्याची तारीख व वेळ : 09/0६/२०२३

सकाळी १०.३० नंतर. अधिक तपशीलासाठी कार्यकारी अभियंता, काम विभाग–२५, सार्वजनिक बांधकाम खाते. फातोर्डा–मडगाव. गोवा यांच्या कार्यालयाला संपर्क करावा.

संकेतस्थळ : www.etender.goa.gov.in किंवा संकेतस्थळ : https://eprocure.goa.gov.in

डीआय/एडीव्हीटी/३१४/२०२३ (सदैव मास्क घाला, सुरक्षित अंतर पाळा व हातांची स्वच्छता राखा)

ई-लिलाव विक्री सचन मुक्तार इन्फ्रास्ट्रक्चर (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड (लिक्विडेशनमधील) (सीआयएन: यू७४९३०जीए२०१०पीटीसी००६२५६) नोंदणीकृत कार्यालय : प्लॉट क्रे. बी-२/बी-३, फेज १, वेर्णा औद्योगिक वसाहत वेर्णा, गोवा-४०३७२२, भारत.

देवाळखोरी व कर्जबुडवेगिरी कायदा, २०१६ (कायदा) खाली दि. २१ सप्टेंबर २०२२ (आदेश मिळाल्याची तारीख – २ सप्टेंबर २०२२) रोजीच्या सी. पी. (आयबी) क्र. सी.पी. क्र. ९७१/२०२० मधील आदेश आय. ए. १९३८ अन्वयं मान तीएलटी, मुंबई न्यायपीठ द्वारा नेमलेल्या लिक्विडेटरने दिलेल्या मुक्तार इन्फ्रास्ट्रक्चर (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेर लेक्विडेशनमधील) (कॉर्पोरेट कर्जदार) यांच्या मालकीच्या मालमत्तांच्या विक्रीसंबंधाने तमाम लोकांना याद्वारे **नोटीस** देण्य

. . . , रतीय दिवाळखोरी व कर्जबुडवेगिरी मंडळ (लिक्विडेशन प्रक्रिया), २०१६ च्या नियमन ३२ च्या उपवाक्य (इ) च्या अनुषंगा कॉपॉस्ट कर्जदाराच्या मातमत्ता ज्या लिक्विडेशन मातमत्तेचा भाग आहेत व विक्रीसाठी दिल्या जात आहेत त्या महलाचा आहेत. सदर विक्रीच्या बोली एनईएसएल या ऑनलाईन ई-लिलाव सेवा पुरवठादारांद्वां nttps://nbid.nesl.co.in/app/login, ईमेल : araventhanse@nesl.co.in, gunjaan@nesl.co.in मोबा क्र १९ ९३८४६७६७०९, + ९१ ८४४७०१८५५४ येथून घेतला जाईल.

अ. इ.	तपशील		तपशील				
۹.	लिलावाची तारीख व वेळ		दिनांक : सोमवार १२ जून, २०२३ वेळ : दुपारी ३.०० ते ४.०० (५ मिनिटांच्या अमर्यादित विस्तारासह)				
₹.	आयबीबीआयकडे नोंदणीवृ लिक्किडेटरचा पत्ता व ईमेल		आयबीबीआय नोंदणीकृत पत्ता : ४था मजला, फ्लॅट ४-ए, बिद्याराज निकंत, २२/२८ए, मनोहरचुकुर मार्ग, देशोप्रिया पार्क, कोलकाता-७०००२९, पश्चिम बंगाल, भारत., ७०००२९. नोंदणीकृत ईमेल आयडी :anup_singh@stellarinsolvency.com				
₹.	पत्रव्यवहाराचा पत्ता		पत्ता : सूट–१बी, १ला मजला, २२/२८ए, मनोहल्पुकुर मार्ग, देशोप्रिया पार्क, कोलकाता–७०००२९, पश्चिम बंगाल, भारत. प्रकल्प संबंधित ईमेल आग्रडी : muktarinfra.sipl@gmail.com				
मालमत्तांचा तपशील राखीव किंमत			राखीव किंमत	प्रारंभिक बयाणा रक्कम ठेव	बोली वाढ मूल्य		

		प्रकल्प संबंधित ईर	नेल आयडी : muktarinfra.sipl	@gmail.com
म	ालमत्तांचा तपशील	राखीव किंमत (भारतीय रुपयांत रक्कम)	प्रारंभिक बयाणा रक्कम ठेव (भारतीय रुपयांत रक्कम)	बोली वाढ मूल्य (भारतीय रुपयांत रक्कम)
वे f, ग सर्व म व	ट क्र. बी-२/बी-३, फेज १ वेर्णा औद्योगिक वसाहत, गोवा-४०३७२२, भारत वेथ्थं तिल्या नींदणीकृत कार्यालय महत्वाचे म्हणून कॉर्पोरेट कर्जदाराची विक्री मुक्तार कास्ट्रकच (इंडिया) प्रायब्हेट		भारतीय रूपये १,००,००,०००/ –(भारतीय रूपये एककोटी फ़क्त)	भारतीय रुपये १०,००,०००/ – (भारतीय रुपये दहा लाख फक्त)

सदर विक्री 'जसे आहे जेथे आहे' , ' जे आहे जे काही आहे' , ' जे काही आहे' , ' तेथे जे जे आहे' आणि ' कोणत्याही रिकोर्सशिव या तत्त्वावर केली जाईल आणि म्हणून, सदर विक्री कोणत्याही वॉरंटी व इन्डेम्निटीज शिवाय केली जाईल. सदर विक्री कायदा भारतीय दिवाळखोरी व कर्जबुड्येगिरी मंडळ (लिक्विन्हेशन प्रक्रिया) नियमने, २०१६ च्या खालील तरतुर्दीखाली केली जाईल सद्य विक्री सूचना ई-लिलाव प्रक्रिया प्रपत्रांसह वाचणे आवश्यक आहे ज्यात प्रक्रिया तपशील व पात्रता कागदपत्रे सादर करण्यास

वेळापत्रक, वहीडीआरला पोहोच, जागेची पाहणी भेट, योण्य पालन इत्यादीचा तमशील व्यवस्थितपणे दिला आहे. सदर ई-लिला प्रक्रिया प्रपत्रे ऑनलाईन ई-लिलाव सेवा पुरवठादार नॅशनल ई-गव्हरनंस सर्व्हिसेस लि. यांच्या https://nesl.co.in/auction notices-under-ide/ या संकेतरश्यकावर १७ में २०२३ पासून उपलब्ध राहतील. इच्छुक बोलीदारांनी ई–लिलाव प्रपत्रांमध्ये विहित केलेल्या संबंधित अटी व शर्ती न चुकता वाचाव्यात व त्या मान्य झाल्यावरच सर

गत भाग घ्यावा आणि त्यानुसार, सदर ई–लिलाव प्रक्रिया प्रपत्रांमध्ये विहित केलेल्या पद्धतीने त्यांचे इच्छुक असल्याचे प्रस्ता 39.04.२०२३ पर्यंत सादर कराव्यात. ग्रासाठी कोणतेही कारण न देता कोणत्याही टप्प्यावर लिलाव चालू असताना त्यामधून कोणत्याही मत्ता मागे घेण्याचा किं

ई–लिलाव तहकूब करणे/पुढे ढकलणे/रद्द करणे/सुधारणे/संपुष्टात आणण्याचा किंवा कोणताही वा सर्व प्रस्ताव स्वीकारण्याचा hटाळण्याचा सर्वस्वी अधिकार सदर लिक्विडेटरकडे आहे. सदर कायद्याच्या कलम ३५ चे वाक्य (१) चे उपवाक्य (एफ) च्या तस्तुर्दीनुसार इच्छुक बोलीदार जर ते सदर कायद्याच्या (वेळोवेळी सुधारण्यात आलेला) कलम २९ ए मध्ये दिलेले पात्रता निकम ते पूर्ण करण्यात अपग्रशी होत असल्यास ते पात्र ठरणार नाहीत.

देनांक व विकाण : १७ मे २०२३, कोलकाता आग्नबीबीआय/आग्नपीए-००१/आयपी-पी००१५३/२०१७-१८/१०३२: मुक्तार इन्फ्रास्ट्रक्चर (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेडचे लिक्किडेटर (लिक्किडेटनमधील)

नवदुर्गा उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वाणिज्य शाखेचा १०० टक्के निकाल



साखळी : नवदर्गा उच्च माध्यमिक विद्यालयाच्या यशवंत विद्यार्थ्यांसोबत शिक्षकवर्ग.

■ टीम दैनिक हेराल्ड

साखळी, दि. १६: गोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने घेतलेल्या बारावी परीक्षेत श्री नवदुर्गा उच्च माध्यमिक विद्यालयाचा वाणिज्य शाखेचा निकाल १०० % लागला. ३१ विद्यार्थ्यांपैकी ३१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. कला शाखेचा ४२

वाणिज्य शाखेत अक्षय यशवंत गावडे संस्थेचे अध्यक्ष श्री द्त्तप्रसाद मधू आला. सिंथिया उमेश नाईक ८२% गूण घेऊन दसरी व अनिशा विनायक नाईक हिला तृतीय क्रमांक मिळाला. कला शाखेत वीणा सभाष मिराशी

७८ % गूण मिळवून प्रथम, पलक जोशी ७३% गूण मिळवून द्वितीय, व गायत्री गावडे ७२ % गूण घेऊन

८५% मिळवन विद्यालयात पहिला नाईक, व्यवस्थापक प्रा. नामदेव खजिनदार गोकूळदास गावडे, सचीव संदेश नाईक, माजी अध्यक्ष सुदेश नाईक व पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष गोविंद नाईक. श्री नवदर्गा उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या सीमा सावंत, शिक्षकवर्ग, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यांचे

विद्यार्थ्यांपैकी ४१ विद्यार्थी उत्तीर्ण तृतीय आली. उत्कृष्ट निकालाची होऊन ९८% निकाल लागला. परंपरा कायम राखल्या बद्दल अभिनंदन केले.

पार्सेतील 'खाजनगुंडो बांध' कात टाकतोय! दुरुरतीचे काम सुरू आमदार आरोलकर यांच्याकडून पाहणी

टीम दैनिक हेराल्ड

पेडणे, दि. १६ : पार्से पंचायत क्षेत्रातील माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी जलसिंचन खात्याअंतर्गत साडे तीन कोटी रुपये खर्च करून खाजनबांधाची दरुस्ती आणि परिसराचे सुशोभीकरण करीत असताना पार्से जंक्शन ते वायडोंगरपर्यंत जाण्यासाठी चांगल्या रस्त्याचीही सोय केली होती. त्यानंतर या बांधाची द्रुस्ती करण्यास जलसिंचन खाते आणि कंत्राटदार अपयशी ठरला होता. आता या बांधाला पुन्हा एकदा नवीन झळाळी देण्यासाठी स्थानिक आमदार जीत आरोलकर यांनी जोरदार प्रयत्न सुरु केले असून दुरुस्तीचे काम सुरू आहे. या कामाची पाहणी आमदार जीत आरोलकर यांनी करून अधिकाऱ्यांना आणि कंत्राटदारांना अधिकाधिक आकर्षित आणि उत्कृष्ट पद्धतीने दुरुस्तीचे काम करावे, अशी सूचना केली. त्यानुसार सध्या या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे.

माजी मुख्यमंत्री प्राचार्य लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी जलसिंचन खात्याअंतर्गत खाजनगुंडो बांधाला मुख्यमंत्री असताना जलसिंचन खात्याअंतर्गत नवी झळाळी दिली होती. या बांधाच्या सुशोभीकरणाची मागणी कुणीही केली नव्हती; परंतु पार्सेकर यांनी दूरदृष्टी ठेवून या बांधाची द्रुस्ती करीत असतानाच या परिसरात मोठ्या प्रमाणात असलेल्या वायंगणी शेतीचाही विचार केला होता. शेतीला प्राधान्य मिळावे. शेतीद्वारे हरितक्रांती घडवावी,

या मूळ उद्देशाने या परिसराचे सूशोभीकरण



पेडणे : 'खाजनगुंडो' बांधाची पाहणी करताना आमदार जीत आरोलकर व इतर.

खात्याअंतर्गत एकूण साडे तीन कोटी रुपये खर्च करून एक नवीन पर्यटनस्थळ तयार करण्याचे काम माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी केले.

त्यानंतर या बांधाची वेळोवेळी दुरुस्ती केली गेली नाही. ठिकठिकाणी बांध खचला गेला. या परिसराचा वापर चित्रीकरणासाठी तसेच प्रेमी युगुलांकडून मद्यप्राशन, अमली पदार्थांसाठी केला जात होता. साडेतीन कोटी रुपये खर्च केले होते. सुशोभीकरण करण्याचे कंत्राट करून या बांधाची दुरुस्ती केली, तो बांध भोमकर यांना मिळाले होते. जलसिंचन खचला गेला. ठिकठिकाणी तडे गेले.

(निवृत्ती शिरोडकर) तरीही सरकारने कंत्राटदारावर कसल्याच प्रकारची कारवाई केली नाही. किंवा बांधदुरुस्ती करून घेतली नाही. आता नव्याने स्थानिक आमदार जीत आरोलकर जलसिंचन खात्याचे मंत्री सुभाष शिरोडकर यांच्या सहकार्याने या बांधाची पुन्हा एकदा नव्या जोमाने दुरुस्ती करीत आहेत. त्यामुळे हा बांध कात टाकत असल्याचे चित्र दिसून येत आहे. किनाऱ्यापलीकडील पर्यटनस्थळे विकसित करण्यासाठी सरकारने यापूर्वीही प्रयत्न केले.

त्याच पद्धतीने माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत

सुरक्षा देऊन शेतीव्यवसायाला प्राधान्य देण्यासाठी या परिसराचे नवीन पर्यटनस्थळात रूपांतर केले. दरवर्षी पावसाळ्यात आणि 'शापोरा' नदीला भरती आल्यानंतर या बांधाजवळ असलेल्या मानसीची दारे तुटून खाजण वाहिनीतून शेतात खारट पाणी त्यामुळे किती तरी वर्षे शेती नुकसानीत

पार्सेकर यांनी पार्सेतील 'खाजनगंडो' बांधाला

जावून जमीन नापीक व्हायची. शेतीला संरक्षण आणि पर्यटकांना वाव असा द्हेरी दृष्टिकोन ठेवून बांधाच्या दुरुस्तीबरोबरच पर्यटनस्थळ विकसित केले.

या बांधाचा उपयोग शेतकऱ्यांना होण्याऐवजी प्रेमी युगुलाना जास्त होत आहे. काही आंबट शौकीन यूवक बिअर व दारूच्या बाटल्या याठिकाणी घेऊन बसतात. शाळकरी मुलांवर याचा वाईट परिणाम होत असतो. या पर्यटनस्थळाला ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात भेगा पडलेल्या होत्या. शिवाय बाजू खचलेली होती. चेकर टाईल्स उखडून गेल्या होत्या. दरम्यान, सध्या गोव्याच्या सर्व भागातील नागरिक याठिकाणी येऊन आनंद लूटत असतात. हे चित्र पाहिल्यावर या प्रकल्पाच्या निकृष्ट कामाचाही प्रसार राज्यभर जात होता. या प्रकल्पाच्या कामाचा ठेका भोमकर यांना दिला होता. पूर्वी हा किनाराबांध याच ठेकेदाराने बांधला होता. तोच परत बांधण्यासाठी साडे तीन कोटीचा निधी उपलब्ध करून दिला. या कामाची चौकशी व्हावी, अशी यापूर्वी माजी आमदार दयानंद सोपटे यांनी मागणी केली होती; परंतू त्याचे

पुढे काहीही झाले नाही.